

उपनिबंधक, सहकारी संस्था (परसेवा)
कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि., कोल्हापूर यांचे कार्यालय
द्वारा – कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, कोल्हापूर
कॅम्प कार्यालय पत्ता – ७२६/ए, साई प्लाझा, दुसरा मजला, शाहुपूरी ३ री गल्ली, पार्श्वनाथ बँकेसमोर, कोल्हापूर ४१६००१

वसूलपात्र रक्कम रुपये – _____

वसुली अर्ज क्रमांक: _____

संस्था _____

पत्ता _____

} अर्जदार

विरुद्ध

१) श्री/सौ _____

पत्ता – _____

२) श्री/सौ _____

पत्ता – _____

३) श्री/सौ _____

पत्ता – _____

४) श्री/सौ _____

पत्ता – _____

५) श्री/सौ _____

पत्ता – _____

} जाबदार

रोजनामा

दिनांक	केलेल्या कामकाजाचा तपशील	पुढील सुनावणी दिनांक
	सदर चा दावा दिनांक रोजी या कार्यालयात दाखल झालेला आहे व सदर दाव्यातील जाबदार यांना नोटीस देवून दिनांक रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.	

उपनिबंधक, सहकारी संस्था (परसेवा)

व्दारा कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि., कोल्हापूर यांचे कार्यालय

(परिशिष्ट अ)

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये दाखल केलेल्या प्रस्तावाची
छाननी पत्र.

प्रस्ताव दाखल दिनांक: _____

वसुली अर्ज क्रमांक: _____/2025

संस्था _____

पत्ता _____

} अर्जदार

विरुद्ध

१) श्री/सौ _____

पत्ता - _____

२) श्री/सौ _____

पत्ता - _____

३) श्री/सौ _____

पत्ता - _____

४) श्री/सौ _____

पत्ता - _____

५) श्री/सौ _____

पत्ता - _____

} जाबदार

अर्जाची रक्कम रुपये: _____/-

(अक्षरी

रुपये:

फक्त)

अ.क्र.	तपशिल	छाननी अभिप्राय
1	वसुली अर्ज “यु” नमुन्यात आहे का?	होय / नाही
2	अर्जात नमूद दिनांक _____ अखेर येणे मुद्दल, व्याज, जादा व्याज व इतर खर्च एकूण रक्कम व जोडलेला कर्ज खातेउताऱ्यातील नोंदिशी सदर दिनांकास जुळते आहे का?	होय / नाही
3	कर्ज दिल्याचा दिनांक -	
4	कर्ज परतफेड मुदत संपण्याचा दिनांक -	
5	कर्ज थकीत (एन.पी.ए.) झाल्याचा दिनांक -	

अ.क्र.	तपशिल	छाननी अभिप्राय
9	अधिकृत अधिकाऱ्याने प्रमाणित केलेला खातेउतारा जोडला आहे काय? (65B Certificate under The Bankers Book Evidence Act 1891 and or the Information Technology Act 2000)	होय / नाही
10	वसुली अर्जासोबत पुढील जोडलेल्या कागदपत्रांवर अधिकृत अधिकाऱ्याची स्वाक्षरी करून प्रमाणित प्रती जोडल्या आहेत का?	
अ	कर्ज मागणी अर्ज	होय / नाही
आ	कर्ज मंजूर झाल्याचा ठराव नंबर व दिनांक आहे का?	होय / नाही
इ	वचनचिठ्ठी	होय / नाही
ई	कर्जाचा करारनामा / कर्जरोखा	होय / नाही
उ	तारणी कर्ज असल्यास स्थावर मालमत्ता तारण दस्ताची प्रत.	होय / नाही
ऊ	जाबदार सभासद नंबर आहे का?	होय / नाही
11	वसुली अर्जास रुपये 100/- चा कोर्ट फी स्टॅप व स्टॅप जोडले आहेत काय?	होय / नाही
12	आवश्यक चौकशी फी रक्कम भरणा केली आहे काय? (फी रक्कम _____/-) (दिनांक _____)	होय / नाही
13	जाबदार यांना पाठवावयाची नोटीस व पत्ता असलेली पाकिटे जोडलेली आहेत काय? (प्रति _____)	होय / नाही
14	जाबदार यांना निर्णय पाठवण्यासाठी पत्ता आलेली पाकिटे जोडलेली आहेत काय? (प्रति _____)	होय / नाही
6	महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये कार्यवाही करणेबाबत आणि संस्थेच्या अधिकृत अधिकाऱ्यास कामकाज पाहणेकरीता अधिकार देणेत आलेबाबत संचालक मंडळ ठराव प्रत जोडली.	होय / नाही
7	अर्ज दाखल करण्यापूर्वी सर्व जाबदारांना लवाद पूर्व नोटीस पाठवलेबाबत प्रत जोडली आहे का?	होय / नाही
8	लवाद पूर्व नोटीस सर्व जाबदारांना बजावणी झालेबाबतची पोहोच प्रत जोडली आहे का?	होय / नाही

..१..

अर्जदार संस्थेने नियम 86 अ नुसार सर्व बाबींची पूर्तता केलेली आहे. सबब, अर्जदार व जाबदार यांना सुनावणी नोटीस काढणे आवश्यक आहे.

अधिक्षक
वसुली कक्ष
लि., कोल्हापूर

उपनिबंधक, सहकारी संस्था (परसेवा)
कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन

कोर्ट फी व स्टॅप	नग	रुपये	एकूण	मी अर्जदार -
कोर्ट फी तिकीट		1.00		_____
कोर्ट फी तिकीट		2.00		संस्थेतर्फे सौ/श्री. _____
कोर्ट फी तिकीट		5.00		_____ म्हणून
कोर्ट फी तिकीट		10.00		कामकाज पहात आहे. सदर केसमधील कागदपत्रे
कोर्ट फी तिकीट		20.00		मी तपासणी केली असलेने बरोबर आहे.
स्टॅप		100.00		सही -
स्टॅप		500.00		शिवका -
स्टॅप		1000.00		
स्टॅप		3000.00		
एकूण				

उपनिबंधक, सहकारी संस्था (परसेवा)

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि., कोल्हापूर यांचे कार्यालय

द्वारा - कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, कोल्हापूर

कॅम्प कार्यालय पत्ता - ७२६/ए, साई प्लाझा, दुसरा मजला, शाहुपूरी ३ री गल्ली, पार्श्वनाथ बँकेसमोर, कोल्हापूर ४१६००१

वसुली अर्ज क्रमांक: १०१/_____/२०२५

संस्था _____
पत्ता _____

} अर्जदार

विरुद्ध

- १) श्री/सौ _____
पत्ता - _____
२) श्री/सौ _____
पत्ता - _____
३) श्री/सौ _____
पत्ता - _____
४) श्री/सौ _____
पत्ता - _____
५) श्री/सौ _____
पत्ता - _____

} जाबदार

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये वसुली दाखला मिळणेबाबतचा अर्ज(दावा):

वसूलपात्र रक्कम रुपये: _____

अक्षरी रुपये: _____

अर्जदार संस्था खालीलप्रमाणे अर्ज करित आहे.

- १) अर्जदार _____ ही संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील तरतुदीस अनुसरून रजिस्टर करण्यात आलेली संस्था आहे.
- २) वर नमूद केलेले जाब देणार क्रमांक ____ ते ____ सर्वजण संस्थेचे सभासद आहेत.
- ३) अर्जदार संस्थेचे _____ करिता कर्ज मिळण्यासाठी जाब देणार क्रमांक ____ ते ____ यांनी दिनांक _____ रोजी रितसर अर्ज संस्थेकडे केला आहे. जाब देणार क्रमांक ____ ते ____ यांनी वरील कर्ज व्यवहारासह जामिनदार राहण्याचे कबूल केले आहे.
- ४) सदर कर्ज संस्थेच्या संचालक मंडळाने / कर्ज समितीने / शाखा अधिकाऱ्याने जाब देणार क्रमांक ____ ते ____ यांनी दिलेल्या कर्ज अर्जाचा विचार करून जाब देणार क्रमांक ____ ते ____ यांसारक्या रुपये _____ (अक्षरी रुपये _____) कर्ज म्हणून मंजूर केले आहे.
- ५) सदर कर्ज व्यवहारास जाब देणार क्रमांक ____ ते ____ यांनी खाली नमूद केलेले तारण दिले आहे.
- अ) तारणाचा तपशिल - _____
- ब) वैयक्तिक जामिनदार - _____

- १) श्री. _____ रा - _____
२) श्री. _____ रा - _____
३) श्री. _____ रा - _____
४) श्री. _____ रा - _____

- ६) सर्व जाब देणार यांनी संस्थेत दिनांक _____ रोजी वेळोवेळी डिमांड प्रॉमिसरी नोट आणि इतर योग्य ते दस्तऐवज करारनामे लिहून दिले आहेत. सदर करारनाम्यातील तपशिलाप्रमाणे सर्व जाब देणार यांनी व्यक्तिशः आणि इतर संयुक्तरीत्या / एकत्रितपणे कर्ज परतफेड करण्याची हमी दिली आहे. सर्व जाब देणार कर्ज परतफेड करण्यात व्यक्तिशः आणि संयुक्तरीत्या जबाबदार आहेत.
- ७) जाब देणार क्रमांक _____ ते _____ यांनी करारनाम्यातील तपशिलाप्रमाणे अर्जदार संस्थेच्या कर्ज रक्कमेची परतफेड व्याजासह वेळेवर केलेली नाही. सदर रक्कमेची त्यांनी थकबाकी केली आहे. सदर रक्कम परतफेड करण्यास त्यांनी कसूर केलेला आहे.
- ८) याबाबत अर्जदार संस्थेने सर्व जाब देणार यांनी कर्जाची थकबाकीची रक्कम भरण्याबाबत वेळोवेळी लेखी नोटीसा तसेच तोंडी सूचना दिल्या मात्र जाब देणार यांनी कर्जाची थकबाकी रक्कमेचा भरणा अर्जदार संस्थेत भरलेला नाही. जाब देणार थकबाकीदार झालेले आहेत.
- ९) वरील जाब देणार यांनी लिहून दिलेल्या करारपत्रांच्या अटीप्रमाणे कर्ज रक्कमेची परतफेड न केल्याने अर्जदार संस्थेच्या संचालक मंडळ / वसुली समिती / प्रशासन मंडळ यांचे मंजूरीनुसार दिनांक _____ रोजी झालेल्या सभेमध्ये ठराव क्रमांक _____ नुसार जाब देणार यांच्या कर्ज व्यवहाराबाबत विचार विनिमय झाला. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम १०१ अन्वये सर्व जाब देणार यांचे विरुद्ध अर्ज दाखल करण्याबाबत ठराव मंजूर केला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम १५६ आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम क्रमांक १०७ अन्वये अर्जदार यांना मिळणाऱ्या वसुली दाखल्याची अंमलबजावणी करून मिळण्याबाबत ठराव मंजूर केला आहे.

१०) वर नमूद केल्याप्रमाणे अर्जदार संस्थेने सर्व जाब देणार यांना रितसर रजिस्टर ए. डी. पोस्टाने दिनांक _____ रोजी नोटीसा पाठवून रक्कम रुपये _____ अधिक पुढील होणारे व्याज व खर्चाची मागणी केली. त्याप्रमाणे जाब देणार यांनी अर्जदार संस्थेकडे रक्कमेचा भरणा न केल्यास सर्व जाब देणार यांचेवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम १०१ मधील तरतुदीप्रमाणे अर्ज दाखल करून रक्कम वसुलीबाबत कायदेशीर उपाययोजना करण्यात येईल असे कळविले आहे.

११) अर्जदार यांनी सर्व जाब देणार यांना वर उल्लेख केल्या प्रमाणे दिनांक:- ____/____/____ इतर रोजी रीतसररजिस्टर पोस्टाने रक्कम भरण्याबाबत नोटीसा पाठविल्या मात्र सर्व जाब देणार यांनी अर्जदार पतसंस्थेने मागणी केल्याप्रमाणे सर्व रक्कमेचा भरणा व्याजासह केला नाही. सबब अर्जदार यांना जाब देणाऱ्यांच्या विरुद्ध मे. उपनिबंधक सह.संस्था (पारसेवा) कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशन लि, कोल्हापूर वसुली कक्ष कोल्हापूर यांचेकडे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये अर्ज करण्यास भाग पडले आहे.

१२) कर्ज व्यवहाराबाबत तपशिल दिनांक _____ अखेर

कर्ज मंजूरीचा तपशिल –

अ.नं.	तपशिल	रक्कम रुपये
१	कर्ज मंजूर रक्कम	
२	कर्ज दिल्याची तारीख	
३	कर्ज परतफेडीचा देय दिनांक	
४	कर्ज परतफेडीचा मासिक हप्ता	
५	कर्जाचा व्याजदर (द.सा.द.शे.)	
६	करारपत्र / कर्ज मंजूरी नियम / ठराव क्रमांक २९५ प्रमाणे दंड व्याज दर (टक्के)	

अ) कर्ज वसुलीबाबतचा तपशिल -

अ.नं.	तपशिल	रक्कम रुपये
१	कर्ज मंजूर रक्कम	
२	मुद्दल रक्कम	
३	दिनांक _____ अखेर वसूल मुद्दल रक्कम	
४	दिनांक _____ अखेर येणे बाकी मुद्दल रक्कम	

ब) व्याजआकारणीबाबतचा तपशिल -

अ.नं.	तपशिल	रक्कम रुपये
१	दिनांक _____ अखेर आकारलेले एकूण व्याज रक्कम (द.शा.द.शे. _____ दराने)	
२	दिनांक _____ अखेर वसूल झालेली व्याजाची एकूण रक्कम	
३	दिनांक _____ अखेर येणे व्याज बाकी रक्कम	

क) जादा व्याजआकारणीबाबतचा तपशिल -

अ.नं.	तपशिल	रक्कम रुपये
१	दिनांक _____ अखेर आकारलेले एकूण जादा व्याज रक्कम (द.शा.द.शे. _____ दराने)	
२	दिनांक _____ अखेर वसूल झालेले जादा व्याजाची एकूण रक्कम	
३	दिनांक _____ अखेर येणे जादा व्याज बाकी रक्कम	

ड) इतर खर्चाचा तपशिल -

अ.नं.	तपशिल	रक्कम रुपये
१	दिनांक _____ अखेर आकारलेला विमा हप्ता	
२	दिनांक _____ अखेर आकारलेली एकूण नोटीस फी व पोस्टेज व वसुली फी खर्च	
३	दिनांक _____ अखेर विमा हप्ता व एकूण इतर खर्च	
४	दिनांक _____ अखेर एकूण वसूल झालेला वसुली खर्च रक्कम	
५	दिनांक _____ अखेर येणे वसुली खर्च रक्कम	

इ) एकूण वसूलपात्र रक्कम रुपये-

अ.नं.	तपशिल	रक्कम रुपये
अ	मुद्दल रक्कम रुपये	
ब	व्याज रक्कम रुपये	
क	जादा व्याज रक्कम रुपये	
ड	विमा व इतर खर्च रक्कम रुपये	
एकूण वसूलपात्र रक्कम रुपये		

१३) अर्जासोबत जाब देणार यांचा खातेउतारा, वचनचिठ्ठी, जामिनरोखा / मालतारण / हायरपरचेस / हायपोथिकेशन / गहाणखत करार इत्यादी दस्त ऐवाजांच्या नकला दाखल केलेल्या आहेत. याबाबत मूळ दस्तऐवज मागणी केल्यास अर्जाच्या सुनावणीच्या तारखेस सादर करण्यात येईल.

- १४) वचनचिठ्ठी / करारनामे या दस्त ऐवजांचेवरून व्याज व कर्जाचे वसुलीसाठी हा अर्ज करीत आहे. अर्जदारांचा हा अर्ज नमूद रक्कम अधिक व्याजाच्या वसुलीसाठी आहे.
- अर्जदाराचा क्लेम हा सद्देतून कायदेशीर असल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे व जाब देणार यांस आपले बचावासाठी कोणतेही संयुक्तिक व वैध कारण नाही याची अर्जदारास खात्री आहे. सबब, महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ क्रमांक ७७ फ मधील तरतुदींच्या तत्त्वांस अनुसरून अर्जाचा समरी पद्धतीने निर्णय करण्यात यावा, ही विनंती.
- १५) अर्जास कारण **मे. उपनिबंधक, सहकारी संस्था (परसेवा)**, कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि., कोल्हापूर यांचे स्थलसीमेत जाब देणार क्रमांक _____ ते _____ यांनी दिनांक _____ रोजी कर्ज घेवून, जाब देणार क्रमांक _____ ते _____ यांनी वचनचिठ्ठी / करारनामा दस्तऐवज लिहून दिले. जाब देणार क्रमांक _____ ते _____ यांनी शर्तीप्रमाणे कर्जाची परतफेड केली नाही. दिनांक _____ रोजी नोटीस देवून दिनांक _____ अखेर जाब देणार क्रमांक _____ ते _____ यांचेकडून बाकी येणे झाली. त्याची मागणी अर्जदार संस्थेने दिनांक _____ रोजीच्या नोटिशीने करूनही परतफेड केली नाही. त्या प्रत्येक दिवशी संस्थेच्या स्थलसीमेत घडले आहे.
- १६) अर्जाचे मुल्यांकन (व्हॅल्युएशन) रक्कम रुपये _____ केले असून दिनांक _____ पर्यंतची येणे बाकी रक्कम रुपये _____ आहे व अर्जास प्रोसेस व स्टॅप फी रक्कम रुपये _____ (अर्जास लावलेला स्टॅप रुपये _____ + कोर्ट फी स्टॅप रुपये १००/- + चौकशी फी रुपये _____) चा भरणा केला आहे.
- १७) अर्जदाराची विनंती की,
- १) अर्जदार यांना जाब देणार यांचेकडून रक्कम रुपये _____ व सदर रक्कमेवर होणारे द.सा.द.शे. _____ प्रमाणे दिनांक _____ पासून होणारी व्याजाची रक्कम अधिक अर्जाचा व इतर संपूर्ण फी चा खर्च जाब देणार यांनी देणे बाबत योग्य ते हुकूम व्हावेत व त्या रक्कमेचा वसुली दाखला मिळावा ही विनंती.
 - २) वर नमूद केलेल्या वसुली दाखल्याची रक्कम ही जमीन महसुलाची बाकी आहे, असे समजून रक्कम वसूल करण्याबाबत योग्य ते हुकूम मिळावेत.
 - ३) त्याप्रमाणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम १५३ आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १०७ (१) (इ) प्रमाणे वसुलीचा दाखला बजावणीसाठी संस्थेकडील योग्य त्या अधिकारी व विक्री अधिकारी यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविणेबाबत योग्य ते हुकूम व्हावेत.
 - ४) इतर योग्य ते न्यायचे हुकूम व्हावेत तसेच कारणपरत्वे दावा दुरुस्तीस परवानगी असावी, ही विनंती.
- हा अर्ज आज दिनांक _____ रोजी दाखल केला आहे.

अधिकृत अधिकारी

प्रतिज्ञा

मी, _____, पदनाम _____
 _____ सही करणार सत्य प्रतिज्ञेवर जाहीर करते की, वर लिहून दिलेला मजकूर माझे माहिती व समजुतीप्रमाणे खरा आहे.

अर्जदार संस्थेतर्फे अर्जासोबत अर्जदार यांनी खालील कागदपत्रे सादर केली आहेत.

- १) या अर्जाच्या एकूण _____ नकला.
- २) संचालक मंडळ / वसुली मंडळ / प्रशासन मंडळ दिनांक _____ रोजी मंजूर केलेला ठराव क्रमांक _____ ची प्रत.
- ३) जाब देणार यांना कर्ज खाते क्रमांक _____ बाबत दिनांक _____ रोजी पाठविलेल्या रजिस्टर्ड नोटिशीची व पोहोच पावतीची प्रत.
- ४) जाब देणार यांना अर्जदार संस्थेकडे दिनांक _____ रोजी लिहून दिलेल्या डिमांड प्रॉमिसरी नोट / करारनाम्याची / दस्तऐवजाची खरी नकल.
- ५) जाब देणार यांचे कर्ज खाते क्रमांक _____ च्या खाते उताऱ्याची खरी नकल.
- ६) इतर कागदपत्रे.

अधिकृत अधिकारी

उपनिबंधक, सहकारी संस्था (परसेवा)

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि., कोल्हापूर यांचे कार्यालय

नोटीस

(रजिस्टर पोस्ट पोच पावतीसह)

वसुली अर्ज क्रमांक : १०१/_____/२०२५

संस्था- _____

पत्ता – _____

अर्जदार

विरुद्ध

१) श्री/सौ _____

पत्ता – _____

२) श्री/सौ. _____

पत्ता – _____

३) श्री/सौ _____

पत्ता – _____

४) श्री/सौ. _____

पत्ता – _____

जाबदार

तुम्हास नोटीस देण्यात येते की,

ज्याअर्थी अर्जदार संस्थेने दिनांक _____ रोजी तुम्हा सर्वाविरुद्ध महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये रक्कम रुपये _____/- इतक्या रक्कमेचा “वसुलीचा दाखला” मिळणेबाबत रितसर अर्ज (दावा) या कार्यालयाकडे दाखल केलेला आहे.

त्याअर्थी तुम्हास नोटीस देणेत येते की, सदर अर्जाचे (दाव्याचे) कामी तुम्ही दिनांक _____ रोजी दिवसाचे ११.०० वाजता मा. उपनिबंधक, सहकारी संस्था (परसेवा), कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि., कोल्हापूर यांचे समोर, कॅम्प कार्यालय पत्ता – कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, कोल्हापूर, ७२६ / ए, साई प्लाझा, दुसरा मजला शाहुपूरी ३ री गल्ली, पार्श्वनाथ बँक समोर, कोल्हापूर ४१६००१ येथे स्वतः हजर राहून म्हणणे मांडावे अन्यथा आपले गैरहजेरीत चौकशी पूर्ण करणेत येऊन सदर अर्जाचा (दाव्याचा) निकाल देणेत येईल. या नोटीसी सोबत अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जाची नक्कल जोडलेली आहे.

ही नोटीस आज दिनांक _____ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेशह दिली आहे.

(सुखदेव सुर्यवंशी)

उपनिबंधक, सहकारी संस्था (परसेवा)

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी

असोसिएशन लि., कोल्हापूर

टिप – ही नोटीस _____

यांनी जाबदार सभासद यांचेवर बजावण्याबाबत

त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम ७८ अन्वये अधिकार दिलेले आहेत.